

August 11, 2025

The Secretary, **BSE Limited**25th Floor,

Phizore Jeejeebhoy Towers,

Dalal Street,

Mumbai – 400 001

Scrip Code: 512437

Subject: <u>Compliance pursuant to Regulation 30 & 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015</u>

Pursuant to Regulation 30 & 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed copies of Extract of the Unaudited Financial Results for the quarter ended June 30, 2025, adopted in the Board Meeting held on August 07, 2025, published in Active Times (English) and Mumbai Lakshadeep (Marathi) newspapers on August 09, 2025.

We request you to take the above information on record.

Thanking you,

For Apollo Finvest (India) Limited

Mikhil Innani Managing Director & CEO DIN: 02710749

Place: Mumbai

Encl: a/a

APOLLO FINVEST (INDIA) LTD.

CIN: L51900MH1985PLC036991
REGISTERED OFFICE: 301, Plot No. B-27,
Commerce Centre, Off New Link Road
Near Morya House, Andheri West, Mumbai,
Maharashtra 400053
Email Id: info@apollofinvest.com
Contact No. 7700986861
Website: www.apollofinvest.com

Sai Samrat Co-Op. Housing Society Ltd.

Add: Varad Vinayak Lane, Phoolpada Road, Virar (E.) Tal. Vasai, Dist. Palghar

DEEMED CONVEYANCE NOTICE

office for declaration of Deemed Conveyance of the following properties.

and Others those who have interest in the said property may submit

their say at the time of hearing at the venue mentioned below. Failure to

submit any say, it shall be presumed that nobody has any objection and

DESCRIPTION OF THE PROPERTY:

Village - Virar, Tal. Vasai, Dist. Palghar

Area Sa.Mtrs.

1000

1000

Sd/-

(Shirish Kulkarni)

Competent Authority & District

Dy. Registrar Co.Op.

The next hearing is kept on 10/09/2025 at 2.00 P.M.

Hissa No.

8A, 8C, 8D

Total:

urther action will be taken

Office: Administrative Building-A,

Survey No.

206, 2nd Floor, Kolgaon,

Palghar-Boisar Road.

Tal. & Dist. Palghar.

Notice is hereby given that the above society has applied to this

On behalf M/S. Ankita Builders Through Partner and Land Owner

सार्वजनिक सुचना

सर्व संबंधितांना या सार्वजनिक सुचनेद्वां कळविण्यात येते की, **श्री. मायकल लुईस** बुतेलो यांचे निधन १९ फेब्रुवारी २०१६ रोजी झाले. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (एस्आरए) परिपत्रक क्रमांक १५२ नुसार, श्री. मायकल लुईस बुतेलो यांची पत्नी श्रीमती सोबिना **मायकल बुतेलो** यांना कायदेशीर वारस म्हणून श्री. गॅणेश एकता एसआरए सहकारी गृहर्निर्माण सोसायटी लिमिटेड येथील फ्लॅट क्रमांक ७०५, ७ वा मजला, इमारत क्रमांक २ ची मालकी कायदेशरित्या हस्तांतरित करण्यात आली होती आणि त्यांचे नात सोसायरीच्या शेअर सर्टिफिकेट सदस्यता नोंदणीमध्ये रीतसर नोंदवण्या आली आहे. श्री. मायकल लुईस बुतेली यांच्या मृत्यूनंतर, त्यांची पत्नी १०० शेअरहोल्डींगसाठी कायदेशीर वारस आहेत. सध्या श्रीमती सोबिना मायकल बुतेलो यांना त्यांचा **फलॅट क्रमांक** ७०५ विक्री कराराद्वारे श्री. कुशल हरिश्चंद्र शिरसाट

यांना विकायचा आहे श्रीमती सोबिना मायकल बुतेलो यांची चार मुले यांनी त्यांचे फ्लॅटच्या संदर्भात सर्व हक्क आणि हितसंबंध विकण्याचा हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे सदर फ्लॅट क्रमांक ७०५ च्या खरेर्द विक्रीसाठी सोसायटीला एनओसी देखील दिली आहे. मलांची नावे अशाप्रकारे आहेत १) देवडीता बुतेलो (मुलगी) २) परपेटा रेक्सी बुतेलों (मुलगा) ३) मेटील्ड अलेक्झॉडर् बुतेलों (मुलगी) ४) लुईस

मायकल बुतेली (मुलगा) या अनुषंगाने सोसायटी श्री. कुशल हरिश्चंद्र शिरसाट यांना विक्री कराराद्वारे फ्लॅट क्रमांक ७०५ च्या प्रस्तावित हसतांतरणाला न हरकत मंजर करते.

सर्व व्यक्ती/सरकारी अधिकारी, बँका वित्तीय संस्था इत्यादींना आवाहन क्रण्यात येते की जर महर फ्लॅट्शी मंबंधित कोणताई दावा असेल तर या सचनेच्या तारखेपासन ५ दिवसांच्या आत सोसायटी किंवा **श्रीमती** सोबिना मायकल् बुतेलो यांना दाव पाठवावा अन्यथा असे मॉनले जाईल की सदर फ्लॅटमध्ये कोणताही दावा नाही आणि त्यानंत कोणताही दावा विचारात घेतला जाणार नाही.

तारीख: ९/८/२०२५ श्री गणेश एकता एसआरए लि. अध्यक्ष : ८०९७०२३९९५ सचिवं : ९८६७९६७८९५

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that my clients being desirous of purchasing with clear title have caused to be published this notice pending the negotiations with Gokuldas Giridhardas Shah HUF, through its Karta and Manager Mr. Kenedy R Shah, for the purchase of its property being 5 shares of Rs. 50/- each, bearing distinctive Nos. 91 to 95 (both inclusive represented by Share Certificate No.13 (issued in lieu of Share Certificate no. 52 Dist. Nos. 216 to 220 dated 19/09/1980) issued by Om Golden Premises Co-operative Society Limited (hereinafter referred to as "the said Shares") togethe with all rights and benefits attache thereto including the beneficial right, title and interest into and upon the Office No.207, admeasuring 162 sq. ft. on the 2nd floor of the Building No.37, known as Om Golden Premises, situated at Sheikh Memon Street, Zaveri Bazar, Kalbadev Road, Mumbai- 400 002 (hereinafte referred to as "Office Premises"); (the said Shares and the said Office Premises are hereinafter collectively referred to as "the said Property"), which building i standing on land bearing CTS No. 1578 of the Bhuleshwar Division in the Registration District and Sub-District o

All persons having any right, title, claim o interest in respect of the under mentioned property by way of sale, exchange, let, lease, license, tenancy, mortgage inheritance, testate/intestate succession gift, lien, charge, maintenance easement, trust, possession or otherwise of whatsoever nature are hereby required to make the same known in writing along with documentary admissible evidence to Adv. Shashikant Sawadkar at his/hei Office Address at: 36/52, Sunderlal Bhal Path, Lal Building, 3rd Floor, Fort, Mumbai- 400 001, within 14 days from the date of publication of this notice failing which they shall be deemed to have given up such claim/s, if any.

SCHEDULE: A fully paid 5 shares of Rs 50/- each, bearing distinctive Nos. 91 to 95 (both inclusive) represented by Share Certificate No.13 (issued in lieu of Share Certificate no. 52 Dist. Nos. 216 to 220 dated 19/09/1980) issued by Om Golder Premises Co-operative Society Limited (hereinafter referred to as "the said Shares") together with all rights and benefits attached thereto including the beneficial right, title and interest into and upon the Office No.207, admeasuring 162 sq. ft. on the 2nd floor of the Building No.37, known as Om Golden Premises situated at Sheikh Memon Street, Zaver Bazar, Kalbadevi Road, Mumbai- 400 002 (hereinafter referred to as "Office Premises"): (the said Shares and the said Office Premises are hereinafter collectively referred to as "the said Property"), which building is standing on land bearing CTS No. 1578, of the Bhuleshwar Division in the Registration District and Sub-District of Mumbai City.

ADV. SHASHIKANT SAWADKAR Place: Mumbai Date: 09/08/2025

Court Room No.3
IN THE CITY CIVIL COURT AT DINDOSHI GOREGAON, BORIVALI DIVISION
COMMERCIAL SUMMARY NO. 676 OF SERVICE SUMMARY NO. 676 OF COMMERCIAL SUMMARY NO. 659 OF 2023 M/s. BHAVANI TEXTILE

VERSUS M/s. J.K JEANS & COMPANY

1 M/s. J.K JEANS & COMPANY Proprietor Mr. Jagdishbhai Prajapati.

TAKE NOTICE that, this Hon'ble Court will be moved before Her Honour Judge SMT. S.S. TODKAR presiding in Court Room No.03 on 20th AUGUST, 2025 at 1 am by the abovenamed plaintiff for following reliefs:

a) That this hon'ble court be pleased to pass judgment and decree, thereby directing the defendant to make a payment of outstanding principial amour of Rs. 3.56.370/- with interest at the rate of 24% p.a on the said amount from the date of the respective bills/ tax invoices till filing of suit which is computed to the tune of Rs. 2,56,584/- Which totals to Rs 6,12,956/- in terms of the statement of claim as per Exhibit 'A'

b) For such further and other reliefs as the nature and circumstances of the

case may require; c) Cost of the suit be provided for;

Date: 09 - 08 - 2025. Place: Mumbai

SEAL For Registrarty Civil Court, Dindoshi

... PLAINTIFF

... DEFENDANT

Sd/

MR. DHANANJAY R. SINGH Advocate for the Plaintiff 201, Kedia Chambers, 2nd floor, Opp. Shantinath Shopping Centre, S. V. Road, Malad (West). Mumbai - 400 064 Mobile: 9769440152 | Email: arjav_drs@yahoo.co.in | MAH/1720/2000

MITTAL LIFE STYLE LIMITED

CIN NO. L18101MH2005PLC155786 Unit No. 8/9, Ravikiran, Ground Floor, New Link Road, Andheri (West), Mumbai - 400 053

Extract of Unaudited Consolidated Financial Results for the

| | | | quarter ended 30th June 2025 (Rupees in Lakhs) | | | | | | |
|--|---------------|--------------|--|--------------|--|--|--|--|--|
| | Quarter Ended | | | Year Ended | | | | | |
| Particulars Particulars | 30/06/2025 | 31/03/2025 | 30/06/2024 | 31/03/2025 | | | | | |
| | (Unaudited) | (Audited) | (Unaudited) | (Audited) | | | | | |
| Total income from Operations | 2,166.89 | 2,115.15 | 1,430.81 | 7,202.12 | | | | | |
| Profit / (Loss) before Exceptional and Extraordinary items and Tax | 10.68 | 51.73 | 108.96 | 179.64 | | | | | |
| 3. Profit / (Loss) before Extraordinary items and Tax | 10.68 | 51.73 | 108.96 | 179.64 | | | | | |
| Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items) | 3.42 | -137.28 | 70.37 | 39.16 | | | | | |
| Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other Comprehensive income (after tax)] | 3.42 | -137.28 | 70.37 | 39.16 | | | | | |
| 6. Equity Share Capital | 4,439.01 | 4,439.01 | 2,959.34 | 4,439.01 | | | | | |
| Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year | - | = | - | - | | | | | |
| 8. Earning Per Equity Share of Re. 1/- each: (Not Annualized) (1) Basic (2) Diluted | 0.01 0.01 | 0.01 0.01 | 0.02 0.02 | 0.05 0.05 | | | | | |
| 9. Debt-Equity Ratio | _ | _ | 0.07 | 0.02 | | | | | |
| 10. Debt Service Coverage Ratio (In times) | _ | _ | _ | _ | | | | | |
| 11. Interest Service Coverage Ratio (In times) | _ | _ | _ | _ | | | | | |

Notes:
a) These results have been prepared in accordance with the Indian Accounting Standard (referred to as "Ind AS") 34 - Interim Financial Reporting prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with Companies (Indian Accounting Standards) Rules as amended from time to time.
b) The aforesaid results were reviewed by the audit committee of the board and subsequently taken on record by the Board of Directors of the Company at their meeting held on 7th August 2025. The review report of Statutory Auditor is being filed with National Stock Exchange of India Limited (INSE) and available on INSE's website and Company's website.

c) Other Income includes of Rs. 19.32 lakhs being proceeds of profit from the sales of Investments in listed companies shares, Mutual funds and rent income.

d) The Company has only one reportable segment i.e. Trading of Fabric therefore disclosure requirement under Ind AS 108 - Segmental reporting are not applicable.
e) The figures for the previous period have been regrouped wherever necessary.

e) The figures for the previous period have been regrouped wherever necessary.
f) No complaints has been received from investors during the quarter ended 30th June 2025.
g) MTM Gain/Loss on Mutual Fund investments has been classified as Other Comprehensive Income. Such changes in fair value are recognised in OCI annually and are not reflected in the quarterly financial results during the quarter ended June 30, 2025.
h) The company on June 02, 2025 acquired the entire share capital of JK Infrasol Private Limited (JKIPL) (formerly known as JK Denim Fab Private Limited), consequent to which JKIPL became a wholly owned subsidiary of the Company with effect from the said date. The fair values of assets and liabilities acquired have been provisionally determined and recorded in accordance with Ind AS 103 on 'Business Combinations'. Accordingly, financial results of the Group for the quarter ended 30th June, 2025 include JKIPL (formerly known as JK Denim Fab Private Limited) from June 02, 2025 and hence are not comparable with previous periods. The Board of Directors of the Company at the meeting held today i.e. August 07, 2025 has approved the same.
i) Additional Information on Unaudited standalone Financial Results is as follows:

Additional Information on Unaudited standalone Financial Results is as follows:

| | | (in Lakhs) |
|---|---------------------------------|------------|
| Particulars | Quarter ended 30th June 2025 | |
| Revenue from Operations | 2,137.38 | 1,430.81 |
| Profit Before Tax | 9.32 | 108.96 |
| Profit After Tax | 7.01 | 70.37 |
| Total Comprehensive Income (net of Tax) | 7.01 | 70.37 |

or Mittal Life Style Limite Brijesh Kumar Mittal (Managing Director)

0.80

1.40

1.40

A B INFRABUILD LIMITED

Registered Office: 1st Floor, Shubhangan CHS Ltd. 104, Jawahar Nagar Near Railway Crossing Goregaon (West) Mumbai 400062. Telephone No.:- 86525 19991

CIN No.:- L45202MH2011PLC214834 Website:-www.abinfrabuild.com Email ID:- cs@abinfrabuild.com Statement of Financial Results for the Quarter ended 30th June. 2025

(Rs in Lakh Quarter ended Year ended 31.03.2025 31.03.2025 (Unaudited (Audited) (Unaudited) (Audited) Total Income from operations (net) 6142.97 1433.38 20993.50 Net Profit for the period (before Extraordinary Items & Tax) 697.09 931.71 67.01 2251.72 Net Profit for the period before tax (after Extraordinary Items 689.24 906.32 67.01 2185.5 Net Profit for the period after tax 1612.14 672.95 Total Comprehensive Income for the period and Other Comprehensive Income (after tax) 511 89 672 95 54 19 1612 1 Equity Share Capital 6387.89 5323.24 4421.74 5323.2 Reserves (Excluding Revaluation Reserve) 5714.58 Earning Per Share (Before extraordinary items) (of Rs 10/- Each) a) Basic 0.80 1.40 0.12 3.36 b) Diluted 3.36 0.80 1.40 0.12

b) Diluted

a) Basic

NOTES: The above results were reviewed by Audit Committee and approved by the Board of directors of the Company at its meeting held at Mumbai on 8th Auguest, 2025 and published in accordance with regulation 33 of the SEBI (Lisitng Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

The above results have been prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind AS) notified under Sectin 133 of the Companies Act, 2013, read together with the Ccompanies (Indian Accounting Stabdards) Rules, 2015 (as amended)

The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with the National Stock Exchange of India Limited and BSE Limited under Regulation 33 of the SEBI (Listing obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Results are available on the Stock Exchange websites. i.e. www.nseindia.com, www.bseindia.com and on the website of the company i.e. www.abinfrabuild.com

For & on behalf of the Board of Directors A B Infrabuild Limited **Amit Mishra**

Managing Director (DIN 03388129)

Date: 08-08-2025

Earning Per Share (After extraordinary items) (of Rs 10/- Each)

Place: Mumbai Date: 7th August, 2025

FRONTIER CAPITAL LIMITED

CIN: L65990MH1984PLC033128 Regd. Off: 1206, Plot No. 453, Lodha Supremus, Senapati Bapat Marg, Lower Parel, Delisle Road, Mumbai - 400013 Website: www.frontiercapital.in | Email: frontierleasing1984@gmail.com

EXTRACT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL

| | | | (Am | ount In Lakhs | Except EPS |
|----------------|---|----------------------------|----------------------------|-------------------------|-------------------------|
| | | | Year Ended | | |
| SI No. | Particulars | 30/06/2025 (Un-Audited) | 30/06/2024 (Un-Audited) | 31/03/2025 (Audited) | 31/03/2025 (Audited) |
| 1. | Total income | 18.67 | 13.86 | 21.24 | 68.82 |
| 2. | Profit / (Loss) for the period before tax | 8.11 | 3.23 | 10.16 | 30.00 |
| 3. | Profit /(Loss) for the period after tax | 8.11 | 3.23 | 9.79 | 29.63 |
| 4. | Total Comprehensive Income for the period [Comprising Profit /(Loss) for the period (after tax) | | | | |
| | and Other Comprehensive Income (after tax)] | 8.11 | 3.23 | 9.79 | 29.63 |
| 5. 6. 7. | Equity Share Capital Other Equity Earnings Per Share | 1,676.22 | 1,676.22 | 1,676.22 | 1,676.22 -1,401.15 |
| | (for continuing and discontinued operations) - | | | | |
| | 1. Basic: | 0.05 | 0.02 | 0.06 | 0.18 |
| | 2. Diluted: | 0.05 | 0.02 | 0.06 | 0.18 |

. The above Standalone Financial results for the Quarter ended on 30th June, 2025 have been reviewed by Audit Committee and the approved by the Board of Directors at its meeting held on 8th August, 2025.

. The above is an extract of the detailed format of Quarter and year ended Financial Results filed with the Stoci Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarter ended Financial Results are available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and on the Company's website (www.frontiercapital.in). The same can be accessed by scanning the QR code provided below.

B. The Company is primarily engaged in the business of financing. All the activities of the company revolve around the main business. Further, the Company does not have any separate geographic segments other than India

accordingly there is no other reportable segment in terms of Ind AS 108 'Operating Segments' l. The previous period figures have been regrouped/reclassified wherever necessary to make them Comparable

Date: 08.08.2025 Place: Mumbai



lenyadri Co-Op. Housing Society Ltd. Add: Pandurang Anant Nagar, Phoolpada Road, Virar (E.) Tal. Vasai, Dist. Palgha

DEEMED CONVEYANCE NOTICE Notice is hereby given that the above society has applied to this office for declaration of Deemed Conveyance of the following properties. The nex hearing is kept on 10/09/2025 at 2.00 P.M.

On behalf of M/s. Ekvira Construction Through partner and landowne and others those who have interest in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned below. Failure to submit any say, it shall be presumed that nobody has any objection and further action will be taken.

DESCRIPTION OF THE PROPERTY: Village - Virar, Tal. Vasai, Dist. Palghar

| Survey No. Hissa No. | | Area Sq.Mtrs. | | | |
|----------------------|---------|---|--|--|--|
| 95 | 8 Part | 326.67 | | | |
| 95 | 4 | 500.00 | | | |
| | Total : | 826.67 | | | |
| | - | Survey No. Hissa No. 95 8 Part 95 4 | | | |

PUBLIC NOTICE

co-owners thereof. That after death of Late Prashant Gopal Shetty, my clients i.e. Mr. Pramod Gopal Shetty, Mrs. Asmita Prashant Shetty & Mr. Sanskar Prashant Shetty & Mr. Sanskar Prashant Shetty are in use, occupation and possession of the said two premises as per Last Will of Late Gopal Narayan Shetty.

Any persons claiming any right or share whatsoever by way of ownership, mortgage, pledge, lien, charge, inheritance, etc. in the said Flat& Shop should intimate the undersigned in writing with supporting documents in respect of his/her claim, within 14 days of publication of this Public Notice,

14 days of publication of this Public Notice

failing which, the claim or claims if any of such person or persons will be considered to have waived and/or abandoned.

Date: 09/08/2025 Place: Mumbai

(Advocate High Court Shop :129, A-Wing, ApliEkta HSG. Soc. Ltd. Near The Leela Hotel, Navpada, Marol Naka

RAMESHCHANDRA TIWARI

Andheri (East), Mumbai - 400059

Date: 07.08.2025

PANORAMA

SEAL

Office: Administrative Building-A 206, 2nd Floor, Kolgaon Palghar-Boisar Road. Date: 08/08/2025

Sd/-

(Shirish Kulkarni) Competent Authority & District Dy. Registrar Co.Op. Societies, Palghar RNOW ALL MEN BY THESE PRESENTS that originally Mr. Gopal Narayan Shetty was lawful owner of (a) Flat No. G-01 of adm. area 210 Sq. Fl. Carpet & (b) Shop No. 6, of adm. area 210 Sq. Fl. Carpet & (b) Shop No. 6, of adm. area 210 Sq. Fl. Carpet on Ground Floor, B-Wing, Vani Building, Plot No. 3, Vani B-Wing CHS. Ltd., Wadhavli Village, Opp. Borla Society, Dr. C. Gidwani Road, Chembur (East), Mumbai – 400074; holding Share Certificate No. 28 under Dist. No. 271 to 280 of Flat & Share Certificate No. 22 under Dist. No. 11 to 20 of Shop in his name, which he had purchased from Mrs. Basant Vikas Developers vide Agreement for Sale dt. 22.08.2014, duly registered vide Doc. No. KRL-17350/2014 dt. 22.08.2014 in his name. That said Mr.Gopal Narayan Shetty died on 10.01.2016 and his wife died long past and during his lifetime, he had executed his Last Will dt. 16.06.2015, duly registered vide Doc. No. KRL-5/2035/2015 dt. 18.06.2015 and devised and bequeathed the said two premises to his sons i.e. Mr. Prashant Gopal Shetty in equal proportion i.e. 50% each. That said Mr. Prashant Gopal Shetty died on 16.08.2017, leaving behind him, Mrs. Asmita Prashant Shetty (son) as his only legal heirs to use, acquire and inherit his 50% share as co-owners thereof. That after death of Late Prashant Gopal Shetty, my clients i.e. Mr. Prashod Gopal Shetty, my clients i.e.

SEAL Date: 08/08/2025 Societies, Palghar

Apollo Finvest (India) Limited

CIN: L51900MH1985PLC036991 Address: 301. Plot No. B-27, Commerce Centre, Off New Link Road Near Morya House, Andheri West, Mumbai, Maharashtra 400053 Email Id: info@apollofinvest.com Website: www.apollofinvest.com (M):- 7700986861

Extract of Un-audited Financial Results For the Quarter ended 30th June, 2025 (Rs. in Lakhs Quarter Ended Year Ended 30.06.2025 31.03.2025 30.06.2024 31.03.2025 Particulars Unaudited Audited Unaudited Audited Total Income from Operations 739.51 3.026.23 521.11 802.16 Net Profit / (Loss) for the period (before Tax 979.41 Exceptional and/or Extraordinary items) 293.9 979.41 Net Profit / (Loss) for the period before tax 130.60 326.45 231.02 721.57 Net Profit / (Loss) for the period after tax 104.13 235.23 (after Exceptional and/or Extraordinary items) 229.56 93.79 715.74 Total Comprehensive Income(after tax) 236.74 Paid up Equity Share Capital 373.19 373.19 373.19 (Face value of Rs. 10/- each) Reserves (excluding Revaluation Reserve) 6.360.46 as shown in the Balance Sheet 6,733.65 Net Worth 0.34 9 Debt Equity ratio 0.40 Earnings Per Share 2.67 19.34 6.19 6.30 1. Basic:

Diluted:

Date: August 07, 2025

The above-mentioned Financial Results were reviewed and recommended by the Audit Committee and approve by the Board of Directors at their respective meetings held on August 7, 2025.

6.19

2.67

The above is an extract of the detailed format of the unaudited financial results for the quarter ended June 30 2025, filed with Stock Exchanges under Regulations 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results for the quarter ended June 30, 2025 are available on the website of Stock Exchanges www.bseindia.com and also on the Company's websit



Apollo Finvest (India) Limited Sd/ Mikhil Innan Managing Director & CEO

6.30

19.33

PANORAMA STUDIOS INTERNATIONAL LIMITED

CIN:L74110MH1980PLC330008

Address: Unit No. 2202, 2203, 2204, Signature, Off Veera Desai Road, Andheri (W), Mumbai-400053 Email id:info@panoramastudios.in; info@ainvest.co.in, website:www.panoramastudios.in; www.ainvest.co.in

(Extract of Standalone & Consolidated Un-audited Financial Result for the guarter ended 30th June, 2025)

| | (Extract of Grandalone & Goricolidated of Addition Freedrich and Quarter Straed Gott Grand, 2020) | | | | | | | | |
|-----|---|---------------------------|--------------------------|-----------------------|----------|----------|----------------------------|-----------------------|----------------------|
| | | Standalone (Rs. In Lakhs) | | | | Co | onsolidated (Rs. In Lakhs) | | |
| Sr. | | Quarter ended | | Year ended | | | | Year ended | |
| | | | 30.06.2024 Un-audited | 31.03.2025 Audited | | | 30.06.2024 Un-audited | 31.03.2025 Audited | 31-Mar-25 Audited |
| 1 | Total income from operations | 13672.69 | 3570.03 | 20554.75 | 35408.16 | 13789.21 | 3689.01 | 21377.37 | 36842.35 |
| 2 | Total Expenses | 12765.57 | 2923.70 | 17133.93 | 29968.95 | 13309.84 | 3367.90 | 17209.77 | 31478.28 |
| 3 | Net Profit/ (Loss) before tax and exceptional items | 907.12 | 646.33 | 3420.83 | 5439.21 | 479.37 | 321.11 | 4167.60 | 5364.08 |
| 4 | Net Profit/ (Loss) before tax after exceptional items | 907.12 | 646.33 | 3420.83 | 5439.21 | 479.37 | 321.11 | 4167.60 | 5364.08 |
| 5 | Net Profit/ (Loss) after Tax and Exceptional Items | 679.01 | 483.75 | 2540.17 | 4045.39 | 350.31 | 239.98 | 3101.52 | 3974.13 |
| 6 | Total Comprehensive Income | 679.01 | 483.75 | 2539.30 | 4040.36 | 350.31 | 239.98 | 3100.27 | 3968.72 |
| 7 | Paid-up Equity Share Capital | 1418.78 | 1372.28 | 1418.78 | 1418.78 | 1418.78 | 1372.28 | 1418.78 | 1418.78 |
| 8 | Earning Per Share | | | | | | | | |
| | Basic | 0.96 | 0.71 | 3.67 | 5.83 | 0.72 | 0.53 | 4.34 | 6.04 |
| | Diluted | 0.95 | 0.69 | 3.60 | 5.73 | 0.71 | 0.52 | 4.26 | 5.93 |

Note: The above is an extract of the detailed format of quarter ended June 30th, 2025 Un-audited Financial Results(Standalone and Consolidated) filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI(Listing and Other Disclosure reuirements) Regulations, 2015 The above Standalone and Consolidated financial results have been reviewed by the audit committee and approved by the board of directors at their meeting held o 07th August, 2025.





For Panorama Studios International Limited

Sanjeev Joshi Director DIN:00299630



3.36

3.36

0.12

0.12

KSHITIJ POLYLINE LIMITED

CIN: L25209MH2008PLC180484

Registered Office: 33 Dimple Arcade Basement, Near Asha Nagar Kandivali (East) OFF W E Highway, Mumbai, Kandivali East, Mumbai, Kandivali East, Maharashtra, India, 400101 | Tel No: +912245144087, Email id: kshitij123@hotmail.com, Website: https://www.kshitijpolyline.co.in/financial-information.html

STATEMENT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS (STANDALONE AND CONSOLIDATED) FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2025. [SEE REGULATION 47 (1) (B) THE SEBI (LODR) REGULATIONS, 2015]

The Board of Directors of the Company at the meeting held on Thursday, August 07, 2025, approved the Un-Audited Financial Results (Standalone and Consolidated) of the Company for Quarter ended June 30, 2025.

The results along with the Limited Review report have been uploaded on the website at https://www.kshitijpolyline.co.in/financial-information.html and on National Stock Exchange at https://www.nseindia.com/ and the same can be accessed by scanning the QR code.



For Kshitij Polyline Limited

Mahendra Kumar Jain Chairman, Executive Director, and CFO DIN: 09765526

Date: 09.08.2025 Place: Mumbai

CHOLAMANDALAM INVESTMENT AND FINANCE COMPANY LIMITED Corporate Office: "CHOLA CREST", C 54 & 55, Super B-4, Thiru Vi Ka Industrial Estate, Guindy, Chennai-600032. Branch Office:- : Cholamandalam Investment and Finance Company Limited, Unit No. 203, Lotus It Park, Road No. 16, Wagle Estate, Thane west, Maharashtra-400604. Contact No: Mr. Tejas Mehta, Mob. No. 9825356047, Mr.

Muhammed Rahees - 8124000030 / 6374845616, & Mr. Ravsaheb Anuse, Mob.No. 9834119898 E-AUCTION SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES E-auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read

proviso to Rule 9(1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002. Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower / Co-Borrower/ Mortgagor (s) that the below described immovable properties mortgaged to the Secured Creditor, the Physical Possession of which has been taken by the Authorised Officer of Cholamandalam investment and Finance Company Limited the same shal be referred herein after as Cholamandalam investment and Finance Company Limited. The Secured Assets will be sold on "As is where is", "As is what is", and "Whatever there is" basis through E-Auction. It is hereby informed to General public that we are going to conduct public E-Auction through website https://chola-lap.procure247.com

Account No. and Name of Borrower, Co-Date & E-Auction Date and Time Reserve Price, Descriptions of the property /Properties **Borrower, Mortgagors** Amount as **EMD Submission Last Date** Period/ **Earnest Money** per Demand LAN: HE01SAI00000054799 & alt no.601 on thr 6th floor wing-A Adm Inspection Date Deposit HE01SAI00000024108 80.30 Sq.Mtrs. (Buit Up Area), In The Type 26-08-2025 at 11:00 am **Bid Increment** 13(2) Building No.2 known as "Samarpan" & Sector . Babu Maraiah Errolla, 2. Babu Maratah to 1:00 PM (with unlimit Amount (In Rs.) / in the Township known as "Yashwant Viva Kanchaih Errolla, 3. Sudhadevi Babu ownship", Constructed On Land Bearing 5.No.49 (Old S.No.420), S. No. 50 (Old ed extension of 3 min **Errolla,** No.1 to 3 are at: Plot No.91, Row House, RSC No.02, Sector-8, Charkop, 23/04/2024 Rs.43,50,000/-15 Days/ each). 5.No.49 (Old S.No.420), S. No. 50 (Old S.No.419), S.No.51 (Old S.No.418), S.No.52 Old S.No.415), S.No.53 (Old S.No.396), S.No.54 (Old S.No. 416), S.No.55 (Old S.No.417), S.No.56 (Old S. No. 421), situat-Rs.4,35,000/-**Physical** Kandivali, West 400067. Also at: Flat 25-08-2025 (Up to 5.30 45,92,695/-No.601, On the 6th Floor, Wing-A, Building Rs.50,000/-P.M.) as on No.2, "Samarpan" & "Yashwant Viva 18/08/2025 wnship", Sector 5, at Village Achole, Tal. 15/04/2024 ed at Village-Achole, Tal.-Vasai, Dist.-Thane ENCUMBRANCES/LIABILITIES KNOWN TO CIFCL: NOT KNOWN Vasai, Dist. Thane, Palghar-401209. (Now Palgȟar) 4012Ó9.

I. All Interested participants/bidders are requested to visit the website https://chola-lap.procure247.com & www.cholamandalam.com/news/auction-notices. For details and support, prospective bidders may contact - Mr. Muhammed Rahees - 8124000030 / 6374845616, Email id: CholaAuctionLAP@chola.murugappa. com. For eAuction train ing alone, contact M/s. Procure247; Vasu Patel - 9510974587. For further details on terms and conditions please visit https://chola-lap.procure247.com & www.cholamandalam.com/news/auction-notices to take part in e-auction

THIS IS ALSO A STATUTORY 15 SALE NOTICE UNDER RULE 9(1) OF SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES,2002 Date: 09.08.2025, Place: Mumbai Sd/- Authorized Officer, Cholamandalam Investment and Finance Company Limited.

पुण्यासाठी आणखी ५ नवीन पोलीस स्टेशनला मान्यता देणार - मुख्यमंत्री

पुणे, दि. ८: पोलीसांसमोराची आव्हाने, कायदा व सुव्यवस्थेचे नवे प्रश्न लक्षात घेवून ६० वर्षानंतर पोलीस दलाचा नवीन आकृतीबंध तयार करण्यात आला आहे. पोलीस स्टेशनची नवी रचना, नार्कोटीक्स, फॉरोन्सिक युनिट तयार करण्यात आले आहे. यापुढेही पोलस दल आधुनिक करण्यासाठी शासनातर्फे सर्व सहकार्य करण्यात येईल. तसेच पुणे शहरासाठी लोहगाव, लक्ष्मीनगर, नन्हे, मांजरी, येवलेवाडी अशा पाच पोलीस स्टेशनची मागणी केली असून त्यास मंजुरी देण्यात येईल. त्यासाठी लागणाऱ्या एक हजार मनुष्यबळाला मान्यता देण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

जाहीर सूचना

या जाहीर सचनेदारे कळविण्यात येते की आमचे अशील श्रीमती शकंतला के. घाठीया (जैन) **आणि श्री. राकेश कुमार केशरीमल जैन** हे, फ्लॉव क्र. ए-१०१, पहिला मजला, सनशाईन को-ऑप. हौ सोसा. लि., नवघर रोड, भाईंदर (पूर्व), जि. ठाणे-४० १०५ या मिळकतीचे संयुक्त मालक आहेत. तसेच में. अष्टविनायक बिल्डर्स यांनी हा फ्लॅट श्री. विष्णु चुनीलाल भाटिया आणि श्रीमती गीता विष्णु भाटिय यांना १०.०४.१९९३ रोजीच्या विक्री कराराद्वारे विकला. त्यानंतर, श्री. विष्णू चुनीलाल भाटिया आणि श्रीमती गीता विष्णू भाटिया यांनी हा फ्लॅट दि ३०.०६.१९९६ रोजीच्या विक्री कराराद्वारे श्रीमती शकुंतला केशरीमल घाठीया आणि श्री. केशरीमल सी. घाठीया यांना विकला. श्री. केशरीमल सी घातीया यांचे २१ ०२ २०१४ रोजी भाईंटर (पर्व) येथे निधन झाले. त्यानंतर दि. २६.०२.२०२० रोजीच्या रिलीज डीडनुसार, १. श्रीमती शकुंतला के. घाठीय (जैन), २. श्री. महेंद्र कुमार के. जैन, ३. श्री. मनीष के. जैन, आणि ४. श्री. नितेश के. जैन यांनी त्यांचे या फ्लॅटमधील सर्व हक्क, अधिकार आणि हितसंबंध श्री. राकेश कुमार केशरीमल जैन यांच्या नावे सोडून दिले. त्यानंतर, श्रीमती शकंतला के. घाठीय (जैन) आणि श्री. राकेश कुमार केशरीमल जैन हे या फ्लॅटचे संयुक्त मालक झाले असून, सोसायटीने त्यांच्या नावे शेअर सर्टिफिकेट मध्ये नोंद केली आहे. आता ते हा फ्लॅट कोणत्याही इच्छुक खरेदीदारास विकत आहेत. या मालमत्तेच्य विक्रीबाबत किंवा वारसदार म्हणून कोणाचार्ह कोणत्याही प्रकारचा आक्षेप, दावा (उदा. विक्री हस्तांतरण, वारसा हक्क, गहाण, भाडेपट्टा, मालकी हक्क, हितसंबंध इ.) असल्यास, त्यांनी ही जाहिरात/नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १४ दिवसांच्या आत लेखी कागदपत्रे व पुराव्यांसह खालील स्वाक्षरी करणाऱ्या व्यक्तीस कळवावे.१১ दिवसांनंतर कोणताही दावा स्वीकारला जाणार नाही आणि सदर फ्लॅटची मालकी स्पष्ट आणि निर्विवाद मानली जाईल. त्यानंतर आमचे अशील कोणत्याही इच्छुक खरेदीदारास हा फ्लॅट विकण्याची प्रक्रिया पूर्ण करतील.

आर.एल. मिश्रा दिनांकः ०९/०८/२०२५ वकील उच्च न्यायालय, मुंबई कार्यालय क्र. २३, १ला मजला, सनशाईन हाईटस्, रेल्वे स्थानकासमोर, नालासोपारा पुर्व, जिल्हा पालघर- ४०१२०९

जाहीर सूचना माझे अशील श्रीमती किर्ती चंद्रकांत कलगटकर यांच्या वतीने सर्वसामान्य जनतेस सूचना देण्यात येत आहे की, फ्लॅट क्र.ए-६ नीलकमल अपार्टमेंट, श्रद्धानंद रोड, विलेपार (पर्व). मंबई-४०००५७ येथील रहिवार्स आहेत. सदर फ्लॅट ए-६, नीलकमल अपार्टमेंट

श्रद्धानंद रोड, विलेपार्ले (पूर्व), मुंबई-४०००५७ यांच्या संदर्भात खालील मूळ करारनामा/दस्तावेज हरवले/गहाळ झाले १) श्री. मोंगीलाल रतनचंद जैन आणि

गुलजार अहमद युसुफअली मिस्त्री (मे. एम जी. बिल्डर्स) ऑणि **श्रीमती सुस्मा ऊर्फ** सुश्मा मोहन कलगुटकर (भाडेकरू) यांच्य दरम्यान दिनांक ०४.०२.१९८५ रोजी नोटरीकृत करारनामा झाला.

माझे अशील **किर्ती सी. कलगटकर** यांर्न दिनांक ०६.०८.२०२५ रोजी **आंबोली पोलिस** स्टेशन, मुंबई येथे लापता तक्रार क्र.४२५/ कार दाखल केली आ वर उल्लेख केलेल्या मालमत्तेच्या किंवा त्याच्या भागाच्या संदर्भात विकी देवाणघेवाण गहाणखत, शल्क, भेटवस्त, देखभाल, वारसा ताबा. भाडेपड्रा. उप-भाडेपड्रा. धारणाधिकार परवाना, गहाणखत, मालकीचे हस्तांतरण किंवा कोणत्याही ट्रस्ट अंतर्गत फायदेशीर हितसंबंध प्रिस्क्रिप्शनचा अधिकार किंवा प्रीएम्प्शन अंतर्गत किंवा कोणत्याही करार किंवा इतर विनियोग अंतर्गत किंवा कोणत्याही डिकी ऑर्डर, परस्कार किंवा अन्यथा दावा करून कोणताही टावा असलेल्या कोणत्याही व्यक्तील विनंती आहे की त्यांनी हे प्रकाशन झाल्यापासन १४ दिवसांच्या आत (दोन्ही दिवसांसह) सहाय्यक दस्तावेजांसह लेखी स्वरूपात त्यांच्या कार्यालयात कळवावे, अन्यथा अशा व्यक्तीचा दावा माफ करण्यात आला आहे आणि/किंवा सोडून देण्यात आला आहे असे मानले जाईल

सही/-अंड. आर. आर. तिवारी दुकान क्र.४, श्री सिद्धिविनायक कोहौसौलि., स्टेशन रोड, विक्रोळी (प.), मुंबई-४०००८३. मोबा.:९६१९०८९५३९ ठिकाण: मुंबई दिनांक: ०९.०८.२०२५

NOTICE

SHRI SATYADEV BABUNANDAN YADAV member of the Jai Shree Siddhivinaval (S.R.A.) Co-Op Housing Society Ltd having Address at Jay Shree Siddhivinaya (S.R.A.) Co-Op Housing Society Ltd CHS Sambhaji Nagar, S.N. Road, Andher (East), Mumbai 400069 and holding flat enement No. 122 in the building of the Society died on 02/09/2024 without making

any nomination. The Society hereby invites claims o objections from the heir or heirs or other claimants/ objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the Capital/ property of the society within a period of 15 days from publications of this notice with copies of such documents and othe proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased Member in the capital/ property of the society. If no claims, objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased Member in the capital/ property of the society in such manner as is provided under the Bye laws of the society. The claims/ objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased Member in the capital/ property of the society shall be dealt with in the manner provided under the bye laws of the society. A copy of the registered Bye laws of the society is available for inspection by the claimants/ objectors, in the office of the society/ with the secretary of the society between 7.30 P.M. to 9.30 P.M. from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

Place: Mumbai Date:09/08/2025 For and on behalf of Jai Shree Siddhivinayak (S.R.A.) Co-Op Housing Society Ltd Hon. Secretary

सार्वजनिक सूचना

—————— सर्व व्यक्तींना, हे कळवावे की मी, आकृती विनय कपूर उर्फ लुबाबा हुसेन पत्नी विनय कपूर आणि दिवंगत सय्यद सरफराज हुसेन यांची कन्या, सध्या अक्रा, घाना पश्चिम आफ्रिका येथील रहिवासी, खाली स्वाक्षरी केलेली प्राचार्य, याद्वारे १० ऑगस्ट २०१७ रोजीचा काही विशिष्ट जनरल पॉवर ऑफ ॲटर्नी (POA) आणि ९ ऑगस्ट २०१७ रोजीचा सामंजस्य करार पर्णपणे रह करत आहे. ९ ऑगस्ट २०१७) रोजीचा हा अपरिवर्तनीय पॉवर ऑफ ॲटर्नी एमओय रद्द करणे. खाली नमद केल्याप्रमाणे अंमलबजावणीच्या तारखेप-ासून पूर्णपणे लागू होईल. मी घोषित करतो की मी सदर पॉवर ऑफ ॲटर्नी आणि एमओयू रद्द करण्यापूर्वी किंवा नंतर इतर कोणताही पॉवर ऑफ ॲटर्नी किंवा इतर कोणत्याही व्यक्ती किंवा व्यक्ती किंवा कोणाशीही प्तामंजस्य करार जारी केलेला नाही.

मी, श्रीमती आकृती विनय कपूर उर्फ लुबाबा हुसेन पत्नी विनय कपूर आणि दिवंगत सय्यद सरफराज हुसेन यांची कन्या, चांगल्या कारणासाठी, अशा विकलाला देण्यात आलेला आणि त्यात समाविष्ट असलेल अपरिवर्तनीय पॉवर ऑफ ॲटर्नी आणि सामंजस्य करार रद्द करत आहे, रद्द करत आहे आणि रद्द करत आहे. यातील काहीही माझ्या विकलाने अपरिवर्तनीय पॉवर ऑफ ॲटर्नी (POA) आणि सामंजस्य करार रद्द करण्यापूर्वी आणि नंतर केलेल्या कोणत्याही कारवाईव परिणाम करणार नाही.

जनरल पॉवर ऑफ ॲटर्नी आणि एमओयू रद्द करण्याची सूचना प्रत्येक व्यक्ती किंवा संस्थेवर बंधनकारक असेल ज्याला अपरिवर्तनीय पॉवर ऑफ ॲटर्नी आणि एमओय रद्द करण्याच्या या सचनेची प्रत देण्यात आली आहे. पॉवर ऑफ ॲटर्नी आणि एमओयू रद्द करणे हे सर्व उद्देशांसाठी मूळ म्हणून प्रभावी असेल. पॉवर ऑफ ॲटर्नी आणि एमओयू रद्द करणे हे वैयक्तिक डिलिव्हरी, मेल, फॅक्सिमाइल ट्रान्सिमशन किंवा इतर इलेक्ट्रॉनिक टरान्समिशनदारे दिले जाऊ शकते आणि ते कोणत्यार्ह पद्धतीने प्राप्त झाले आहे याची पर्वा न करता प्रभावी असेल. अधोस्वाक्षरी करणारा व्यक्ती या अपरिवर्तनीय पॉवर ऑफ ॲटर्नी आणि एमओयू रद्द करण्याच्या नुसार कार्य करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीच्या दायित्वापासन मक्त होतो. जनरल ऑफ पॉवर ऑफ ॲटर्नी (पीओए) . आणि एमओय रह करणे हे आजच्या ऑगस्ट २०२५ रोजी मुंबई/पुणे येथे करण्यात आले आहे.

जर कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना या सा-र्वजनिक सूचनेवर काही आक्षेप असतील तर त्यांनी या सूचनेचे प्रकाशन झाल्यापासून १५ दिवसांच्या आत lubi138@gmail.com या ईमेल पत्त्यावर किंवा व्हाट्सॲप (+९१ ८४४७३३४२९८) वर संपर्क

मी येथे सदर पाँवर ऑफ ॲटर्नी (POA) आणि/ किंवा एमओयू रद्द केल्यानंतर किंवा त्यापूर्वी कोणत्याही व्यक्तीला कोणताही पाँवर ऑफ ॲटर्नी (POA) आणि/किंवा एमओयू जारी केलेला नाही. दिनांक: ०९-०८-२०२५

Particulars

Profit / (Loss) before Exceptional and

. Net Profit / (Loss) for the period after Tax

Profit / (Loss) before Extraordinary items and Tax

(after Exceptional and/or Extraordinary items

Total Comprehensive Income for the period

Reserves (excluding Revaluation Reserve)

as shown in the Audited Balance Sheet of

Earning Per Equity Share of Re. 1/- each

10. Debt Service Coverage Ratio (In times)

[Comprising Profit / (Loss) for the period (after

tax) and other Comprehensive income (after tax)]

under Ind AS 108 - Segmental reporting are not applicable.

. Total income from Operations

Extraordinary items and Tax

6. Equity Share Capital

the previous year

(Not Annualized)

(2) Diluted

9. Debt-Equity Ratio

11 Interest Service Coverage

Particulars

Total Comprehensive Income (net of Tax)

Revenue from Operations

Profit Before Tax

Profit After Tax

ठिकाण: मुंबई

दिनांक: ०७ ऑगस्ट, २०२५

श्रीमती आकृती विनाय कपूर उर्फ लुबाबा हसेन, विनय कपूर यांच्या पत्नी

MITTAL LIFE STYLE LIMITED

Unit No. 8/9, Ravikiran, Ground Floor, New Link Road, Andheri (West), Mumbai - 400 053

Extract of Unaudited Consolidated Financial Results for the

quarter ended 30th June 2025

votes:
a) These results have been prepared in accordance with the Indian Accounting Standard (referred to as "Ind
AS") 34 - Interim Financial Reporting prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with
Companies (Indian Accounting Standards) Rules as amended from time to time.

b) The aforesaid results were reviewed by the audit committee of the board and subsequently taken on record by the Board of Directors of the Company at their meeting held on 7th August 2025. The review report of Statutory Auditor is being filed with National Stock Exchange of India Limited (NSE) and available on NSE's website and Company's website.

) Other Income includes of Rs. 19.32 lakhs being proceeds of profit from the sales of Investments in liste companies shares, Mutual funds and rent income.

d) The Company has only one reportable segment i.e. Trading of Fabric therefore disclosure requiremen

g) MTM Gain/Loss on Mutual Fund investments has been classified as Other Comprehensive Income. Such changes in fair value are recognised in OCI annualy and are not reflected in the quarterly financial results during the quarter ended June 30, 2025.

during the quarter ended June 30, 2025.

The company on June 02, 2025 acquired the entire share capital of JK Infrasol Private Limited (JKIPL) (formerly known as JK Denim Fab Private Limited), consequent to which JKIPL became a wholly owned subsidiary of the Company with effect from the said date. The fair values of assets and liabilities acquired have been provisionally determined and recorded in accordance with Ind AS 103 on 'Business Combinations'. Accordingly, financial results of the Group for the quarter ended 30th June, 2025 include JKIPL (formerly known as JK Denim Fab Private Limited) from June 02, 2025 and hence are not comparable with previous periods. The Board of Directors of the Company at the meeting held today i.e. August 07, 2025 has approved the same.

Additional Information on Unaudited standalone Financial Results is as follows:

e) The figures for the previous period have been regrouped wherever necessary.

No complaints has been received from investors during the quarter ended 30th June 2025.

जाहीर सूचना

र्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येते की, माझे अशील **श्री. रुपेन गिरीष पारिख** (२/३रे अविभाजीत शेअर) हे श्रीमती प्रतिमा गिरीष पारिख (१/३ अविभाजीत शेअर) यांच्यासह खालील अनुसूची प्रविस्तर नमुद केलेल्या मालमत्तेचे संयुक्त मालक आहेत माझ्या अशिलांनी असे घोषित केले आहे की. त्यांचे वडील स्वर्गीय श्री. गिरीष चिमनलाल पारिख हे १ श्रीमती प्रतिमा गिरीष पारिख व श्री. रुपेन गिरीष पारिख अर्थात माझे अशील यांच्यासह खालील अनसचीत मालमेचे सह-मालक होते. यांचे ०६.०७.२०२५ रोर्ज निधन झाले. त्यांच्या पश्चात **१)** त्यांची पत्नी **श्रीमर्त** प्रतिमा गिरीष पारिख, त्यांचा मुलगा २) श्री. रुपेन गिरीष पारिख अर्थात माझे अशील व त्यांची मुलगी ३) कमारी मनिषा गिरीष पारिख हे कायदेशीर वारसदार प्रतिनिधी आहेत. सदर **१) श्री. गिरीष चिमनला**ल पारिख (मयत), २) श्रीमती प्रतिमा गिरीष पारिख ३) श्री. रुपेन गिरीष पारिख अर्थात माझे अशील यांनी १) कुमारी मनिषा गिरीष पारिख व २) श्री. पर्व रूपे गरिख यांना वरील उल्लेखित फ्लॅटच्या संदर्भात त्यांच गमांकित म्हणून नामांकित केले होते. दिनांक ५ ऑगस्ट २०२५ रोजीच्या नोंदणीकृत मुक्तता करारनामाद्वारे सदर १) श्री. प्रतिमा गिरीष पारिख व ३) कुमारी मनिष • । गिरीष पारिख यांच्या संमतीने आणि पुष्टीकरणाने १) कमारी मनिशा गिरीष पारिख व २) श्री. पर्व रूपे पारिख (पृष्टी करणाऱ्या पक्षांनी) **श्री. गिरिष चिमनला**त **पारिख** यांच्या अनुसूचित मालमत्तेतील १/३ अविभाजि शेअर्समधील त्यांचा एकत्रित २/३ अविभाजित शेअर्स हक, मालकी हक, व्याज, फायदे, दावा इत्यादी **श्री** <mark>रूपेन गिरीष पारिख</mark> अर्थात माझे अशील यांच्या ना वितरीत केले आहेत.

जर कोणा व्यक्तिस सदर खालील अनुसूचीत सद मालमत्ता किंवा भागावर वारसाहक्क, विक्री, अदलाबदल मुक्तता, भाडेपट्टा, मालकीहक, ताबा, जप्ती, लिस पेन्डन्स, तारण, भागिदारी, अधिभार, बक्षीस किंव अन्य इतर प्रकारे कोणत्याही स्वरूपाचा कोणताह अधिकार, हक्क, मागणी किंवा दावा असल्यास त्यांनी सदर सचना प्रकाशना पासन १४ (चौदा) दिवसांच्य आत खोलील स्वाक्षरीकर्ताकडे सर्व पृष्ठयर्थ दस्तावेजांच्य प्रतींसह कळवावे. अन्यथा अशा व्यक्ती/संघटना/संस्थ यांचे असे दावे असल्यास ते सोडून दिले आहेत अरं समजण्यात येईल आणि ते माझ्या अशिलांवर बंधनकारक नसणार नाहीत आणि सर्व अधिभारापासून मुक्त व स्पष्ट बाजारभाव असलेल्या सदर अनुसुचीत मालमत्तेच्य अधिकाराच्या आधारावर माझे अशील व्यवहार सुर

मालमत्तेची अनुसुची

म्लॅट क्र.डी-२०२, क्षेत्रफळ ५८४ चौ.फु. कार्पेट क्षेत्र तत्सम ८२५ चौ.फ्. सुपर बिल्टअप क्षेत्र, २रा मजला स्काय-हाय डी विंग को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायर्ट म्हणून ज्ञात इमारत, शंकर लेन, टांक रोड ऑर्लेम, मालाड (पश्चिम), मुंबई-४०००६४, जमीन सीटीएस क्र.१६ए, १६बी व १६सी, गाव वळनाई तालुका बोरिवली, मुंबई जिल्हा येथील जागेचे सर्व भाग

आज दिनांकीत ८ ऑगस्ट. २०२५

30/06/2025 31/03/2025 30/06/2024 31/03/2025

(Unaudited) (Audited) (Unaudited) (Audited)

108.96

108.96

70.3

70.3

0.02

0.02

0.07

ittal Life Style Limite Sd

Brilesh Kumar Mitta

aging Director) DIN: 02161984

4,439.01 2,959.34 4,439.01

2.166.89 | 2.115.15 | 1.430.81

51.73

51.73

0.01

-137.28

10.68

10.68

3.42

3.42

0.01

4.439.01

आर. जे. चोथानी- वकील डी-१०४, अंबिका दर्शन. सी.पी.रोड कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१

(Rupees in Lakhs

Year Ended

7.202.12

179.64

179.64

0.05

0.02

जिल्हा व तुकडी पालघर येथील सर्वे नं. ४४१/१ क्षेत्र. ६. ३४.००, आकार २.००, सर्वे कं. ४४३/१ क्षेत्र. ०.३०.६० हे आर पो.ख ०.०१.८०. आकार रु. ०.८४. सर्वे कं. ७९९. क्षेत्र .३७.९० हे. आर पो.ख ०.०१.५० आकार रु. ०.८९ व संव कं ८०२ क्षेत्र ५ ४२ १० हे आर पो ख ० ०० ९० आकार . ४.०७, या वर्णनाची मिळकत ही श्री. आनंद महेश्वर पिपुंटकर, श्री. हेमंत मधुसुदन पिपुंटकर, श्रीमती. भारर्त रंगनाथ कृष्णगीरी, हयांच्या नावे वर्णलेली आहेत. आता सदर मिळकत ही माझे अशिलांस कायम स्वरूपी विकत देण्याचे मान्य व कबूल केले आहे. तरीही सदर मिळकतीवर कोणाही इसमाचा व्यक्तीचा, संस्थेचा, गहाण, दान, बिक्षंस, फरोक्त वापर, कूळ वहिवाट अदलाबदल, वारसा, पोटगी वा अन्य कोणत्याही प्रकारच हक्क हितसंबंध अधिकार असल्यास त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध झाल्याचे तारेखपासून ७ दिवसांच्या आत आमच् कार्यालय नं. अ/१०३, पहिला मजला, विवा मध्यम को ऑप हौ सो लि विद्या स्वरगंगा कॉम्लेक्स पकर्त हॉस्पीटलच्या बाजूला, विरार आगाशी रोड, विरार (प) ता. वसई, जि. पालघर ४०१ ३०३ येथे लेखी हरकर ादेशीर पुराव्यासह देणे आवश्यक आहे. उशिर भथवा कागदपत्राविना येणा-या हरकतीचा अजिबात जयपा कागद्वपत्रावना चुजा-चा हरकताचा जाजबात विचार केला जाणार नाही. यात कसूर केल्यास तसा हक्क नाही व असल्यास तो सोडून दिला आहे, असे समजून ढील व्यवहार पूर्ण केला जाईल.

जाहीर नोटीस

सर्व संबंधिताना या जाहीर नोटीसीने कळविण्यात येते की गावमौजे उपलाट, तालुका व पोटतुकडी : तलासरी,

देनांक : ०९.०८.२०२५ ें सही /-ॲड. डिलॉन आलेक्स लोपीस

जाहीर नोटीस

नं. ३२/२/१. नवीन गट नं. ६७. क्षेत्र ०.२७.०० हे आर. चौ. मी. व पोट खराब क्षेत्र ०.०४.०० हे. आर चौ. मी., एकूण क्षेत्र ०.३१.०० हे. आर. चौ. मी., गाव मौजे वावेघर, ता वाडा, जि पालघर हि मिळकत मे आर्य इक्रिपमेंट, तर्फे भागीदार (१) श्री. किरण प्रभाकर कुंभार व (२) विजय मंगलदास पारेख यांच्या मालकी व कब्जेवहिवाटीत आहे. आमर् अशील सदरची मिळकत जमीन मालकाकडु विकत घेणार आहेत. सदर मिळकतीबाबत आमचे अशीलांनी मला नामाधिकार हक्क हितसंबंध अधिकार, शिर्षक तपासणी करण्यास

सांगितले आहे

तरी या संदर्भात जर कोणीही इसमांचा विक्री गहाणवट, बक्षिसपत्र, दान, दावा, भाडेपट्टा, वैगं हक्काने एखादा बोजा असल्यास तो त्यांनी सदर . जाहीर नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून चौदा दिवसांचे आत लेखी कागदोपत्री पुराव्यासहित नेम्नलिखित स्वाक्षिकारांना मे. एस. पी. क्रन्सलटंट, अनिता शॉपिंग सेंटर, १ला मजला, पोस्ट ऑफिस समोर, वसई रोड (प.), ४०१२०: या पत्त्यावर कळवावा. नपेक्षा सदर मिळकतीव कोणाचाही कसल्याही प्रकारे हक्क नाही व तं असल्यास सोड्डन दिलेला आहे असे समजण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी.

ता. ०६.०८.२०२५ अशिलांतर्फे ॲड. पायस डिमेलो

एस. कुमार लिमिटेड, (परिसमापनात) **नोंदणीकृत कार्यालयः** निरंजन, ९९, मरीन ड्राईन्हे, मुंबई- ४००००२, महाराष्ट्र, भारत **परिसमापकः** एएए इन्सॉलन्हन्सी प्रोफेशनल्स एलएल्पी (श्री. अंकित गोयल, अधिकृत भागीदार यांच्यामार्फत) **आयबीबीआय पत्ता:** पहिला मजला, ६४, ओखला इस्टेट, फेज तिसरा, (मोदी मिल्स जवळ), नवी दिल्ली ११००२ ईमेल आयडी: assetsale1@aaainsolvency.in; s.kumars.ibc@gmail.com संपर्क क.: +९१ ८८००८६५२८४ (श्री.वसीम, ॲड. हर्ष गुप्ता

कंपनीची चालू कामकाज/तुकड्यांच्या आधारावर विक्रीसाठी ई-लिलावाची तारीख आणि वेळ: ०५ सप्टेंबर २०२५, वेळ:- दुपारी ०३:०० ते ०५:०० (प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्यादित विस्तारासह) लिलाव प्लॅटफॉर्मवर पूर्व-पात्रता दस्तऐवज दाखल करण्याची शेवटची तारीख - ०२ सप्टेंबर २०२५ सायं.५.०० वा. पर्यंत.

इरठे सादर करण्याची अंतिम तारीख: ०३ सप्टेंबर २०२५ रोजी दु.३.०० वा. पर्यंत.

दि.२५.०७.२०२४ च्या आदेशानुसार माननीय राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण, मुंबई खंडपीठाने नियुक्त केलेल्या परिसमापकाद्वारे परिसमापन इस्टेटचा भाग म्हणून, आयबीबीआय (परिसमापन प्रक्रिया) रेग्युलेशन २०१६ च्या नियम ३२(ई) सहवाचिता ३२ए आणि ३२(बी) नुसार तुकड्यांच्या आधारावर चालू कामकाज म्हणून कॉर्पेरेट कर्जदाराची विक्री केली जाईल. विक्री अधोस्वाक्षरीकर्त्याद्वारे ई-लिलाव प्रणाली https://iibbi.baanknet.com/ eauction-ibbi/home द्वारे केली जाईल.

| आरक्षित मुल्य (रु.) | इरठे | वाढीव मुल्य | | | | | | |
|---|---|---|--|--|--|--|--|--|
| | | | | | | | | |
| रू.२२,८७,६०,२००/- (रूपये बावीस कोटी सत्त्वाऐंशी लाख साठ हजार दोनशे फक्त) | रू २,२८,७६,०२० | स्त १०,००,०००/- | | | | | | |
| ब्लॉक बी | | | | | | | | |
| रू.१६,६३,७४,०००/- (रूपये सोळा कोटी त्रेसष्ट लाख चौऱ्याहत्तर हजार फक्त) | रू १,६६,३७,४०० | स्त ५,००,०००/- | | | | | | |
| ब्लॉक र्स | T . | | | | | | | |
| रू.७,९०,२३,६००/- (रूपये सात कोटी नव्वद लाख तेवीस हजार सहाशे फक्त) | रू ७९,०२,३६०/- | रू १०,००,०००/- | | | | | | |
| | रू.२२,८७,६०,२००/- (रूपवे वावीस कोटी सत्त्वाएँशी लाख साठ हजार दोनशे फक्त) ब्लॉक वे रू.१६,६३,७४,०००/- (रूपवे सोळा कोटी त्रेसह लाख चीऱ्याहतर हजार फक्त) ब्लॉक सं | क.२२,८७,६०,२००/- (क्रपवे बावीस कोटी सच्चाएँशी लाख साठ हजार बोनशे फक्त) ब्लॉक बी क.१६,६३,७४,०००/- (क्रपवे सोळा कोटी त्रेसह लाख चीच्याहत्तर हजार फक्त) ब्लॉक सी क.७,९०,२३,६००/- (क्रपवे सात कोटी नव्वद लाख तेवीस हजार सहाशे | | | | | | |

टीप- आयबीबीआय (परिसमापन प्रक्रिया) रेग्युलेशन, २०१६ च्या रेग्युलेशन ३२(ई) नुसार चालू कामकाज म्हणून विकल्या जाणाऱ्या कॉर्पोरेट कर्जदाराच्या स्पष्टीकरणासाठी कपया ई-लिलाव दस्तऐवज क्र.ईऑक्शन/डॉक/जीसी) २०२५/०१ पहा. कृपया लक्षात ठेवा की कंपनीची चालू कामकाज म्हणून विक्री एनसीएलटी आदेशाच्या अधीन असेल. (ब्लॉक ए आणि सी). इतर ब्लॉक बी साठी, कृपया ऑक्शन दस्तावेज पहा. विक्रीच्या अटी आणि शर्ती खालीलप्रमाणे आहेत:

ई-लिलाव जसे आहे जेथे आहे, जसे आहे जे आहे, जसे आहे जे काही आहे आणि कोणत्याही आधाराशिव केला जाईल कारण अशी विक्री कोणत्याही प्रकारच्या हमी आणि नुकसानभरपाईशिवाय मान्यताप्राप्त सेवा प्रदात्य आयबीबीआय ईऑक्शन पोर्टल द्वारे बान्कनेट द्वारे केली जाईल. (https://ibbi.baanknet.com/

इनसांत्व्हरनी अँण्ड बैंकरप्यमी बोर्ड ऑफ इंडिया (परिसमापन प्रक्रिया) नियमावली, २०१६, अनुसूची १ विक्रीची पद्धत कलम १(५अ) नुसार, बोलीदारांनी कलम २९ए अंतर्गत त्यांना अपात्र ठरवण्यात आलेले नाही असे घोषित करावे; तथापि, नंतर अपात्रता सिद्ध झाल्यास अशा प्रकारे सादर केलेला कोणताही इरठे जप्त केला जाईल. कृपया लक्षात ठेवा की इरठे फक्त सर्व आवश्यक कागदपत्रांसह बान्कनेट लिलाव प्लॅटफॉर्मद्वारे जमा करावा

ठिकाण: नवी दिल्ली

एस. कुमार्स लिमिटेड नोंदणी क्र. IBBI/IPE-0002/IPA ई-मेलः s.kumars.ibc@gmail.com, **संपर्क क्र.**+९१ ११-४६६६४६२३, ८८००८६५२८४

एएए इन्सॉलव्हन्सी प्रोफेशनल एलएलपी - परिसमाप

(अधिकृत भागीदार श्री. अंकित गोयल यांच्यामार्फत

(TY) Indoco

इंडोको रेमीडीज लिमिटेड नोंदणीकत कार्मालय : इंडोको हाऊस, १६६ सीएसटी रोड, कालिना, सांताक्रूझ (पू.), मुंबई - ४०० ०९८ दर.: +९१-२२-६८७९१२५०/६२८७१००० ई-मेल : compliance.officer@indoco.com । वेबसाइट : www.indoco.com

सीआयएन : 1 85190MH1947PI C005913 रेकॉर्ड तारखेसंदर्भात माहिती

ग्रद्वारे **सूचना** देण्यात येते की कंपनीची ७८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा **(''एजीएम'') गुरुवार, दि. ११.०९.२०२**५ रोजी सकाळी १०.३० भारतीय प्रमाण वेळेनुसार व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (''व्हीसी'')/अन्य मान्यताप्राप्त दृकश्राव्य माध्यमे ('ऑ**एर्डोएम') यांच्या माध्यमत्तृत,** कंपनी कायदा २०१३ मधील आवश्यक त्या तत्तुदीता अनुसक्त नत्तात्रात्र पुराशाल काय ऐ <mark>ऑएर्डोएम') यांच्या माध्यमतृत,</mark> कंपनी कायदा २०१३ मधील आवश्यक त्या तत्तुदीता अनुसक्त नतिस्त त्यासह वाचा सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) विनियमन, २०१५, एमसीए सर्वसाधारण परिपत्रक क्र. ०९/२०२४ टि. १९.०९ २०२४ महवाचन यासंदर्भात एमसीए दारे जारी आधीची परिपत्रके तसेच भारतीय पतिभती द ९) (२९), हार १,४५८) राज्य ना नार्याचा १००० हार कार्याच्या १००० हार कार्याच्या १००० हार नार्याच्या १००० हार्याच विनियम मंडळ बांचे परिपक्त के. सेबी (एव.अ) सीएकडी (सीएकडी - पीओडी - २/पी (सीआयआर/१०४४) १३३, हे. ०३.१०.२०२४ सहवाचन सेबीद्वारे बासंदर्भात जारी आधीची परिपक्ते (एससीए परिपक्रके व सेबी परिपक्रके एकत्रितरीत्या **'परिपत्रके''** म्हणून उल्लेखित), यांच्या अनुसार वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत उल्लेखित विषयानुरूप होणार आहे.

वरील प्रमाणे नमूद केलेली परिपत्रके यांच्या अनुसार एजीएमची सूचना आणि त्यासह वित्तीय वर्ष २०२४-२५ करिताच वार्षिक अहवाल इलेक्ट्रॉनिक माध्यमातुन अशा सभासदांना निर्गमित करण्यात येत आहेत ज्या सभासदांचे ई–मेल तपशील कंपनी/डिपॉझिटरीज/ओरटीए/डिपॉझिटरी पार्टीसिपंटस यांच्याकडे नोंदणीकृत आहेत. वरील प्रमाणे नमूद करण्यात आलेल्य परिपत्रकाच्या अनुसार सभासदांना प्रत्यक्ष प्रति पाठविण्याची आवश्यकता निलंबित करण्यात आली आहे. एजीएमची सूचना त्यासह वित्तीय वर्ष २०२४–२५ साठीचा वार्षिक अहवाल कंपनीचे संकेतस्थळ <mark>www.indoco.com</mark> येथे तसेच स्टॉक एक्स्वेंज यांचे संकेतस्थळ म्हणजेच बीएसई लिमिटेड यांचे संकेतस्थळ आणि नॅशनल स्टॉक एक्स्वेंज ऑफ इंडिया लिमिटेड यांचे संकेतस्थळ <u>www.bseindia.com</u> येथे आणि <u>www.nseindia.com</u> येथे अनुक्रमे आणि त्याच प्रमाणे कंपनी रजिस्ट्रार आणि ट्रान्स्फर एजंट्स एमयूएफजी इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (पूर्वीची लिंक इन टाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड म्हणून ज्ञात) यांचे संकेतस्थेळ <u>https://instavote.linkintime.co.in</u> येथे उपलब्ध करू

ज्या भागधारकांनी आपले ई-मेल पत्ते कंपनी/आरटीए/डीपी यांच्याकडे नोंदणीकृत केलेले नसतील त्यांना वित्तीय वर्ष २०२४-२०२५ करिताच्या वार्षिक अहवालाची वेबलिक परविणारे पत्र पाठवण्यात येत आहे

ई-मेल तपशील/बँक खाते तपशील नोंदणीकृत/अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेचा तपशील जर एखाद्या सभासदाने त्याचा/तिचा/त्यांचा ई-मेल तपशील कंपनी/आरटीए/डिपॉझिटरीज/डिपॉझिटरी पार्टीसिपंत (डीपी) यांच्याकडे नोंटणीकत केलेला नसेल आणि बँक खाते तपशील लाभांश थेट त्यांच्या बँक खात्यात इलेक्टॉनिव . गाध्यमातून जमा करण्यासाठी नोंदणीकृत/अद्ययावत केलेला नसेल तर त्यांनी खालील सूचनांचा अवलंब कराव प्रमभाग प्रत्यक्ष स्वरूपात असतील तर:

सभासदांना आवाहन करण्यात येते की त्यांनी आपला ई-मेल तपशील/बँक खाते तपशील फॉर्म आयएसआर-१ (जो आरटीए यांची वेबसाइट <u>https://www.in.mpms.mufg.com</u>- Resources-Downloads-KYC-Formats fo KYC येथे उपलब्ध असेल) योग्य रित्या भरून आणि स्वाक्षरी करून आणि आवश्यक ती कागदपत्रे जी पुष्टुयर्थ आवश्यक आहेत ती कंपनीचे आरटीए, म्हणजेच एमयूएफजी इन टाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडे सी-१०१, २४७ पार्क एल. बी. एस. मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई ४०० ०८३ येथे सादर करून नोंदणीकृत/अद्ययावत करून घ्यावा.

समभाग डीमटेरियलाइज्ड स्वरूपात असतील तर: मभासदांना आवाहन करण्यात येते की त्यांनी आपल्या दिपाँचिररी पार्टीसिपंटम यांच्याशी संपर्क साधावा आणि आपल ई-मेल तपशील/बँक खाते तपशील आपल्या डिमॅट खात्यात आपल्या डिपॉझिटरी पार्टीसिपंटस यांनी दिलेल्या सूचनांच्य

अनुसार नोंदणीकृत/अद्ययावत करून घ्यावा.

ई-मतदान प्रक्रियेच्या माध्यमातून मतदान करण्याची पद्धती: एजीएमच्या सूचनेत नमूद केलेल्या प्रस्तावांवर सर्व सभासद ई-मतदान पद्धतीने मतदानाचा हक्क बजावू शकतात. ई-मतदान पद्धती (''दरस्थ ई-मतदान'') आणि प्रक्रिया ज्या ज्या सभासदांकडे समभाग प्रत्यक्ष स्वरूपात/डिमेंट स्वरूपात उपलब्ध याकरिता दूरस्थ ई-मतदान आणि असे सभासद ज्यांनी आपले ई-मेल तपशील कंपनी अथवा त्यांच्या संबंधित

डिपॉझिटरी पार्टीसिपंटस यांच्याकडे नोंदणीकत केलेले नाहीत त्यांच्यासाठी तपशील वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सचनेत

देण्यात आला आहे. कृपया नोंद् घ्यावी की ज्या सभासदानी दूरस्थ ई-मतदान पद्धतीने मतदान केलेले नाही ते स एजीएमदरम्यान ई-मतदान पद्धतीने मतदानाचा हक बजावण्यासाठी पात्र असतील.

व्हीसी/ओएव्हीएम यांच्या माध्यमातून एजीएममध्ये सहभागी होण्याची प्रक्रिया: सभासद एजीएम मध्ये केवळ व्हीसी/ओएव्हीएम सुविधेच्या माध्यमातून सहभाग घेऊ शकतात आणि उपस्थित राहू शकतात जी सुविधा आमचे आरटीए म्हणजेच) एमयूएफजी इन टाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांनी उपलब्ध करून दिलेली आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेत सहभागी होण्याच्या प्रक्रियेचा तपशील आणि सूचना वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत

देण्यात आल्या आहेत. बुक क्लोजर आणि लाभांण कंपनी कायदा २०१३ चे कलम ९१ च्या तरतुर्दीच्या अनुसार कंपनीच्या सभासद नोंद पुस्तिका आणि समभाग हस्तांतरण पुस्तिका शुक्रवार, दि. ०५.०९.२०२५ ते गुरुवार, दि. ११.०९.२०२५ (दोन्ही दिवस धरून) या कालावधीत

ठिकाण : मंबर्ड

वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने आणि वित्तीय वर्ष २०२४-२०२५ करिताचा अंतिम लाभांश देण्यासाठी बंद

सभासदांना आवाहन करण्यात येते की त्यांनी कपया नोंट घ्यावी की कंपनीच्या संचालक मंडळाने त्यांच्या २२ मे २०२ रोजी झालेल्या बैठकीत ३१ मार्च २०२५ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षासाठी अंतिम लाभांश म्हणून रु. ०.२० (वीस पैसे) प्रति समभाग इतक्या लाभांशाची शिफारस केली आहे. मात्र तो वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांच्या मान्यतेस अधीन राहील. लाभांश, सभासदांनी मान्यता दिल्यास एजीएमच्या सभेच्या तारखेपासून ३० दिवसाच्या आंत इलेक्ट्रॉनिक स्वरूपात अदा करण्यात येईल. सेबीद्वारे अनिवार्य केल्यानसार कागदोपत्री स्वरूपातील भागधारकांना. त्यांच्या अनुषंगिक कागदोपत्री फोलिओकरिता त्यांच्याद्वारे त्यांचा स्थायी खाते क्रमांक, संपर्क तपशील (टपाली पत्ता, मोबाइल क्रमांक व ई-मेल), बँक खाते तपशील, नम्ना स्वाक्षरी आदी तपशील सादर केल्मानंतरच लाभांशाचे प्रदान इलेक्टॉनिक स्वरूपात

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) नियम, २०१५ चा नियम ४२ च्या तरतुर्दीच्या अनुसार लाभांश रु. ०.२० (वीस पैसे) प्रति समभाग ज्याचे दर्शनी मूल्य रु. २/– प्रत्येकी इतके आहे, तो अदा करण्यासाठी सभासदांची पात्रता निर्धारित करण्यासाठी रेकॉर्ड तारीख म्हणून **गुरुवार, दि**. ०४.०९.२०२५ ही तारीख निश्चित काण्यात आली आहे.

मभासदांना असेही आवाहन करण्यात येते की त्यांनी कृपया नोंद घ्यावी की प्राप्तिकर कायदा १९६१ आणि त्यात विर कायदा २०२० अनुसार करण्यात आलेल्या सुधारणांच्या अनुसार लाभांशाचे उत्पन्न हे सभासदांसाठी करपात्र (''टीडीएस' उत्पन्न आहे आणि कंपनीला सभासदांना अदा करण्यात येणाऱ्या लाभांशातून विनिर्दिष्ट दराने मूलस्रोतातून कर कपात करणे आवश्यक आहे.

इंडोको रेमीडीज लि. करिता रामनाथन हरिहरन कंपनी सचिव व प्रमुख-विधि

नमुना आयएनसी-२६ (कंपनी (स्थापना) अधिनियम, २०१४ चे नियम ३० नुसार कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थलांतरीत करण्याकरिता वृत्तपत्रात प्रकाशित

करावयाची जाहिरात केंद्र शासन, क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र यांच्या समक्ष कंपनी कायदा २०१३ चे कलम १३ चे उपकलम (X) आणि कंपनी (स्थापना) अधिनियम २०१४ चे नियम ३० चे उपनियम (५) चे खंड (अ) प्रकरणात आणि

मे. डीजीएम ऑटोमेशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, यांचे गेंदणीकृत कार्यालयः बी/६०२, ओडीस्सी कोहौसोलि. भक्ती पार्क, आयमॅक्सजवळ, आणिक वडाळा लिंक रोड, वडाळा पुर्व, मुंबई शहर, मुंबई, महाराष्ट्र-४०००३७.

र्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, २ जुलै, २०२५ रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत मंजू विशेष ठरावानुसार् कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय महाराष्ट्र ाज्यातून उत्तर प्रदेश राज्यातील कानपूर येथील रजिस्ट्रा ऑफ कंपनीजच्या अधिकार श्रेचान येथे स्थलांनरी आफ कपनाजच्या आधकार क्षत्रात यथ स्थलातरार करण्याकरिता कंपनीचे मेमोरॅण्डम ऑफ असोसिएशनच बदलण्याच्या निश्चितीसाठी कंपनीद्वारे केंद्र शासन यांच्याकर कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३ अंतर्गत अज करण्याचे योजिले आहे. कोणा व्यक्तिच्या हितास कंपनीचे नोंदणीकृत कार्यालया

नियोजित बदलामुळे काही बाधा येत असल्यास त्यानी त्यांच्या हिताचे स्वरूप व विरोधाचे कारण नमूद केलेल्य प्रतिज्ञापत्राद्वारे त्यांचे आक्षोप **रजि. पोस्टाने किंवा** गंतवणकदार तकार नमना भरून एमसीए-२१ पोर्टल www.mca.gov.in) वर सदर सूचना प्रकाशन रखेपासून **१४ दिवसांच्या** आत **क्षेत्रिय संचालक, एव्हरेस्ट**, वा मजला, १००, मरीन ड्राईव्ह, मुंबई, महाराष्ट्र ४००००२ येथे पाठवावी तसेच एक प्रत याचिकाकत कंपनीला त्यांच्या खाली नमुद नॉटणीकृत कार्यालय बी। ६०२, ओडीस्सी कोहौसोलि., भक्ती पार्क आयुमॅक्सजवळ, आणिक वडाळा लिंक रोड, वडाळा पुर्व, मुंबई शहर, मुंबई, महाराष्ट्र-४०००३७ येथे पाठवावे. संचालक मंडळाच्या वतीने व करिर

मे. डीजीएम ऑटोमेशन इंडिया प्रायव्हेट लिमिटे पुनीत कुमार अग्गरवाल संचालव दिनांक: ०९.०८.२०२५ डीआयएन:०८५६४०८

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील **दर्शना दिलीप भुवड** या खेली जागा क्र.बी१, भरत को-ऑप.हौ.सो.लि., प्लॉट क्र.३४५, आरएससी-३६, चारकोप, सेक्टर क्र.३, कांदिवली (पश्चिम), मुंबई-४०००६७ या जागेच्या मालक आहेत आणि सदर खोलीच्या जागेबाबत अबुबकर ए.एम. बेडचाळ यांच्या नावाने मूळ वाटप पत्र आहे. **अबुबकर ए.एम**. बेडचाळ यांच्या नावाने मूळ वाटप पत्र माझ्या अशिलाने हरवले किंवा गहाळ झाले आहे आणि त्यांनी दिनांक ०६.०८.२०२५ रोजीचे नोंद क्र १०२४४७–२०२५ नुसार चरकोप पोलीस ठाणे. मुंबई येथे एन.सी. तक्रार नोंद केली आहे. जर कोणा व्यक्तीस सदर खोली विरोधात काही दावा, अधिकार, हक्क, हित असल्यास किंवा करारनामा, परवाना, भाडेपट्टा, तारण, विक्री मालकीहक, बक्षीस, वारसाहक, अधिभार इत्यादी स्वरुपात दावा असल्यास त्यांनी माझ्याकडे माझ्या गत्त्यावर त्यांचे दावाबाबत आवश्यक पुराव्यांसह सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांत कळवावे आणि तद्नंतर वर नमूद वाटपपत्राबाबत दावा किंवा आक्षेप विचारात घेतले जाणार नाहीत सही /

के.एम. पांडे वकील उच्च न्यायालय दकान क्र.५. ए-विंग, फरेरा अपार्टमेंट पोईसर, गावदेवी रोड, पोईसर सबवेजवळ. कांदिवली (पश्चिम), मुंबई-४०००६७ ठिकाण: मुंबई दिनांक: ०९.०८.२०२५

जाहीर सूचना

पर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, <mark>श्रीमती लीना अनिल सानुगले</mark> या इमारत क्र.५३ क्लॅट क्र.१३०७, कन्नमवार नगर पंच त्रिमुर्ती को ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, कन्नमवार नग क.१, विक्रोळी (पुर्व), मुंबई-४०००८३, महाराष्ट्र येथील जागेच्या सदस्या आहेत आणि सोसायटीटा वेतरीत अनुक्रमांक १६१ ते १६५ दोन्हीसह, धारक 5.५०/- प्रत्येकीचे ५ (पाच) पुर्णपणे भरणा केलेले शेअर्सचे भाग प्रमाणपत्र क्र.३३ चे धारक आहेत तथापि, वरील संदर्भातील खालील दस्तावेज गहाळ आहेत किंवा हरवले आहेत. दिनांक २५/०७/१९९४ रोजीचा विक्री करारनामा आणि <mark>श्री. विजय हरी पवा</mark>र आणि श्रीमती रश्मी रहाटे यांच्या नावे नोंदणीकृ नुकसानभरपाई बाँड आणि जनरल पाँवर ऑफ ॲटनी करण्यात आले.

-हणून सर्व व्यक्तींना येथे कळविण्यात येते की वरील गहाळ दस्तावेजांच्या आधारे कोणताही व्यवहा करू नये. माझे अशील **श्रीमती लीना अनिल सांगळे** यांच्या वतीने, खाली स्वाक्षरीकर्ता वकील याद्वारे सदर फ्लॅटच्या हस्तांतरणाकरिता काही दावे किंवा आक्षेप. जर असतील तर, मागवत आहेत. जर कोणतेह दावे/आक्षेप असतील तर कृपया या सूचनेचे प्रकाशः झाल्यापासन १४ दिवसांच्या आत संबंधित . इस्तावेजांसह खालील स्वाक्षरीकर्ता वकिलांना त्यांच्य . राट्यांचे/आक्षेपांचे समर्थन करण्याकरिता कळवाठे . विहित कालावधीत कोणताही दावा न झाल्यास हरवलेल्या दस्तावेजांमळे मालमत्तेवर कोणताही दाव नाही असे मानले जाईल.

वकील: ॲड. सुवर्णा शाम शिंदे पत्ता: २२/४०२, टागोर नगर, विक्रोळी (पुर्व) मुंबई-४०००८३ अशिलाचे नाव श्रीमती लीना अनिल सांगवे

जाहीर सूचना

जनतेला सूचना देण्यात येते की, आमच्या क्लायंट प्रस्तावित खरेदीदारांच्या सूचनांनुसार, श्री. गणेश सदाशिव गोंधळेकर. जे सदर मालमत्तेचे पर्ण मालव आहेत आणि त्यांनी ती विकी क्याग्याचा आपल हेत व्यक्त केला आहे. त्यांच्याकडन, येथे दिलेल्य अनुसुचीमध्ये विशेषतः वर्णन केलेली स्थावः मालमत्ता खरेदी करण्याचा हेत् आहे.

सर्व व्यक्ती कोणत्याही करारनामाद्वारे, कुटुंब व्यवस्था, विक्री, हस्तांतरण, देवाणघेवाण गहाणखत, शुल्क, भेटवस्तू, विश्वस्तव्यवस्था देखभाल. वारसा. ताबा. भाडेपडा. उप-भाडेपडा अंडर-लीज, विकास रात्री, सेटलमेंट, धारणाधिकार हिस्सा, परवाना, उप-परवाना, असाइनमेंट, सटका त्याग, बहिर्गमन, सुविधा, भार, करार, अट किंवा कोणत्याही न्यायालय किंवा प्राधिकरणाने दिलेल कोणताही डिक्री किंवा आदेश किंवा निवाडा किंवा अन्यथा दावा करणाऱ्या सर्व व्यक्तींना या सूचन प्रकाशित झाल्यापासून **१४ दिवसांच्या** आत सहाय्यक दस्तावेजांसह लेखी स्वरूपात कळविण्याची विनंती केली जाते. अन्यथा असे सव किंवा कोणतेही दावे/आक्षेप, हितसंबंध किंवा मागण्या माफ केल्या गेल्या आणि/किंवा सोडून दिल्या गेल्या असे मानले जाईल.

वरील अनुसूची संदर्भित ५ (पाच) पूर्णपणे भरलेले प्रत्येकी रू.५०/- (रुपये

पन्नास फक्त) किंमतीचे शेअर्स, जे **हिरण्य को**-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेडने वितरीत केले आहेत. ज्यांचे विशिष्ट क्र.१०१ ११० (दोन्ही समाविष्ट) आहेत आणि जे भाग प्रमाणपत्र क्र.०७ द्वारे दर्शविले आहेत, सदर शेअर्ससह निवासी फ्लॅट क्र.४०३, ४था मजला, क्षेत्रफव ४८८.०० चौ.फु. कार्पेट क्षेत्र, **हिरण्य को**-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड म्हणून ज्ञात सोसायटी, डी.एल. वैद्य रोड व राम मारुत रोडचा जंक्शन, दादर (पश्चिम), मुंबई-४०००२८ आणि जमीन अंतिम प्लॉट क्र.१६५, टीपीएस ४ सीटीएस क्र.१५५१, माहिम विभाग, तालुका जिल्हा मुंबई शहर व नोंदणी जिल्हा व उप-जिल्ह मुंबई शहर व मुंबई उपनगर आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मर्यादेत. जमीन महापालिक मालमत्ता क्र.जीएन-४१९९(१), स्ट्रीट क्र.८ डी.एल. वैद्य रोड येथील जागेचे सर्व भाग व खंड ठिकाणः मंबई सही/-किरण जाधव दिनांकः ०९.०८.२०२५

वकील उच्च न्यायालर फ्लॅट क्र.६, १ला मजला, रुपल अपार्टमेंट क्र.१ रुपल को-ऑपरेटिव्ह हामसिंग सोसायटी लिमिटेड. ९८ दादासाहेब फाळके रोड दादर (पू.), मुंबई-४०००१४

general public at large on behalf of m ent i.e. MRS. SANGITA BHARAÍ KUMAR GOHEL Alias MRS SANGITA BHARAT GOHEL Alias MRS. SANGEETA BHARAT GOHEL hat Original Agreement for Sale dated 08/12/1981 executed between nen Purchaser i.e. MR. HEMANT VIMALNATH NARICHANIA and the hen Builders i.e. M/S. C. T CONSTRUCTIONS in respect of Flat No. 301 on Third Floor. Area idmeasuring about 226 Sq. Ft Super Built Up) i.e. 204 Sq. Ft. Built Up), in the Building known as ARIHANT DARSHAN C.H.S L**TD.**", situate at Anand Nagai /illage Navghar, Vasai Road (W) Taluka Vasai, District Palghar is los misplaced and not traceable and Original Agreement for Sale dated 06/02/1982 executed between then Purchaser i.e. **SMT. REKHA A NARICHANIA** and the then Vendo e. MR. HEMANT VIMALNATH NARICHANIA in respect of the said lat is not registered. So it is hereby requested that if any person and o nstitution have any claim or right, title or interest over abovementioned Flat shall raise objection at address giver pelow within 14 days from publish of his notice and if fails to do so no claim shall be entertained in future and

This is to bring to the knowledge of

Sd/-Adv. Nagesh J. Dube Dube House, Opp. Bishop House, Stella Barampur, Vasai (W), Tal. Vasai, Dist. Palghar – 401202 Place: Vasai Date:09.08.2025 Place : Vasai

necessary transaction shall be done

n my client's name.

सर्व लोकांस कळविण्यात येते की, सदनिका क्रं

B/३0२, तिसरा मजला, क्षेत्रफळ - ३७५ चौ फुट (कार्पेट क्षेत्र), ४५० चौ फुट म्हणजेच ४१.८२ चौ मिटर., (वांधिव क्षेत्र), "विभाको को . ऑप . हौ . सोसायटी . ली . , "स . नं . १४९ हिस्सा नं.२, सिटीएस.नं.८२७, (१ ते १२) आणि १४ ते २७, गांव मौजे - मालाई, मामलतदारवाडी रोड, कोठारी वंगलोच्या समोर. मालाड - (प.), मुंबई - ४०० ०६४, ता बोरिवली, जि. मुंबई उपनगर, बृहन्मुंबई महानगरपालिका, अशी मिळकत १) कुमारी जया ऱ्यालाल रंकावत व २) श्री . मनीष वैष्णव पुष्कर शर्मा हयांनी श्री . रमेश गंगाधर साळकर हयांच्याकडून दिनांक - २१/०७/२०२५ रोजीच्या दस्त क्रं मुंबई -(बोरिवली)-१६-११८०९-२०२५, अन्वये खरेर्द केली होती व आहे . अशा हया सदनिका संदर्भातील अगोदरचे मालक श्रीमती . रत्नप्रभा गंगाधर साळक ह्या दि .०६/०९/२०१७ रोजी कोणत्याही मृत्युपत्रा . शिवाय मयत झाले असून; त्यांच्या मृत्युपश्चात १) श्रीमती मंजली मोहनदास नागवेकर (मुलगी), २ कै प्रणिता प्रमोद रेवणकर (मयत मुलगी दि 0६/0१/२0१८ तर्फे वारस) २/१.कै.प्रमोद पंढरीनाथ रेवणकर (मयत दि .०३/०२/२०२१) २/२. कु.प्रतिक्षा प्रमोद रेबणकर व . १/३ श्री निखिल प्रमोद रेवणकर, ३) श्रीमती अस्मिता प्रमोद सावंत (मुलगी), ४) श्रीमती मुलभा दत्तात्रय संगोडकर (मुलगी) व ५) श्री रमेश ांगाधर साळकर (मुलगा), हे वारस आहेत . अशा या सदनिकेचे आम्ही कै . रत्नप्रभा गंगाधर साळकर व कै प्रणिता प्रमोद रेवणकर, हयांच्या मृत्युपश्चात त्यांच्या वारसा हक्काच्या दृष्टीकोनातुन नामाधिकार तपासत आहोत, तरी सदर मिळकती संबधाने तसेच वारसाहक्काच्या संवंधाने कोणाहीकडे हितसवंधाच्या रृष्टीने विकी, गहाण, दान, दावा, वक्षीसपत्र, -भाडेपट्टा मृत्युपत्र, वगैरेरित्या हितसबंधाच्या वा हस्तांतरणाच्या दृष्टीने विधीग्राहय ठरेल असा लेखी हरकत घेण्यासारखा पुरावा असेल तर त्यांनी लेखी कायदेशीर हरकत पुराव्यासकटच सदरची नोटीस प्रसिध्द झाल्यापासून ७ दिवसांच्या आत आमचे कार्या लय ११७/१२२, १ ला मजला, सत्यम शिवम शॉपींग सेंटर, नालासोपारा प. ता.वसई, जि.पालघ कळवावे व हरकत सादर केली पाहिजे . अन्यथ कोणाची काहीच हरकत नाही व हरकत हक्कं असल्यास तो सोडून देण्यात आला आहे असे समजुन मिळकत अगदी निर्विवाद बोजाविरहीत आहे अस

गमाधिकार दाखला देण्यात येई**ल** दिनांक ៖ ०९ /०८ /२०२५ पेन वकील ॲन्ड सन्सकरिता

जाहीर सूचना सदर सूचनेद्वारे कळविण्यात येते की, माझे अशील

स्पष्ट हक्काच्या मालकीसह मालमत्ता खरेदी करण्यास इच्छुक असून, शी. केनेडी आर. शाह, कारभारी व व्यवस्थापक यांच्यामार्फत, गोकुलदास गिरिधरदास शाह एचयुएफ यांच्याशी, नमूद मालमत्ता खरेदीसाठी वाटाघाटी सरू आहेत. ही मालमत्ता अर्थात रु. ५०/- किंमतीच्या प्रत्येकी अशा ५ समभागांचा (समभाग क्रमांक ९१ ते ९५, दोन्ही क्रमांकांसिहत) समावेश असून, समभाग शेअर सर्टिफिकेट क्र. १३ द्वारे दर्शविलेले आहेत. हे सर्टिफिकेट शेअर सर्टिफिकेट क्र. ५२, डिस्टिंक्टिव्ह क्रमांक २१६ ते २२०, दिनांक १९/०९/१९८० याऐवजी जारी करण्यात आलेले आहे वरील समभाग ओम गोल्डन पिमायसेस को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड यांनी जारी केलेले आहेत. (यापुढे सदर समभाग म्हणून संबोधले जाईल). वरील समभागांसोबत त्यांच्याशी संलग्न सर्व हक्क व लाभ, तसेच ऑफिस क्र. २०७, क्षेत्रफळ १६२ चौ. फूट, २) रा मजलां, बिल्डिंग क्र. ३७, ओम गोल्डन प्रिमायसेस या नावाच्या इम ारतीतील जागेवरील हक्क. मालकी हक्क व स्वारस्य समाविष्ट आहे. ही इमारत शेख मेमन स्टीट, झवेरी बाजार, काळबादेवी रोड, मुंबई - ४०० ००२ येथे स्थित आहे. (वरील समभाग व वरील कार्यालय जागा मिळून यापुढे सदर मालमत्ता म्हणून संबोधली जाईल). सेदर ँइमारत भुलेश्वर विभागोतील उढड क्र. १५७८, नोंदणी जिल्हा व उपजिल्हा मुंबई शहर या जमिनीवर उभी आहे.

परिशिष्ट : रु. ५०/- किंमतीचे प्रत्येकी पूर्ण भरलेले असे ५ समभाग (समभाग कमांक ९१ ते ९५. दोन्ही क्रमांकांसहित) ज्यांचे प्रतिनिधित्व शेअर सर्टिफिकेट क्र. १३ द्वारे केलेले आहे. हे सर्टिफिकेट शेअर सर्टिफिकेट क्र. ५२, डिस्टिंक्टिव्ह क्रमांक २१६ ते २२०, दिनांक १९/०९/१९८० याऐवजी जारी करण्यात आलेले आहे. हे समभाग ओम गोल्डन प्रिमायसेस को–ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड यांनी जारी केलेले आहेत (यापढे सदर समभाग म्हणन संबोधले जाईल), वरील समभागांसोबत त्यांच्याशी संलग्न सर्व हक व लाभ, तसेच ऑफिस क्र. २०७, क्षेत्रफळ १६२ चौ. फूट, २ रा मजलां, बिल्डिंग क्र. ३७, ओम गोल्डन प्रिमायसेस या नावाच्या इम ारतीतील जागेवरील हक्क, मालकी हक्क व स्वारस्य समाविष्ट आहे. ही इमारत शेख मेमन स्ट्रीट, झवेरी बाजार, काळबादेवी रोड, मुंबई – ४०० ००२ येथे स्थित आहे (वरील समभाग व वरील कार्यालय जागा मिळन यापढे सदर मालमत्ता म्हणन संबोधली जाईल). सदर इमारत भुलेश्वर विभागातील उढड क्र. १५७८, नोंदणी जिल्हा व उपजिल्हा मुंबई शहर या

स्वाक्षरी/-

ठिकाण: मुंबई

सदर नमूद केलेल्या मालमत्तेबाबत विक्री, अदलाबदले, भाडेपट्टा, परवाना, भाडेकरार, गहाण, वारसा, वसीयत/वसीयत नसलेला वारसा, भेट, तारणहक्क, शुल्क, देखभाल हक्क, ट्रस्ट, ताबा किंवा इतर कोणत्याही प्रकारे हक्क, मालकी, दावा किंवा स्वारस्य असलेल्या सर्व व्यक्तींनी, त्या संदर्भातील दावा किंवा हक्क, ग्राह्य दस्तऐवजी पुराव्यासह, लेखी स्वरूपात ॲड. शशिकांत सवादकर, याना ३६/५२, सुंदरलाल भाल पथ, लाल बिल्डिंग, ३रा मजला, फोर्ट, मुंबई – ४०० ००१ या पत्त्यावर ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १४ दिवसांच्या आत सादर करावेत. अन्यथा. अशा दावा/हक्कांचा त्यांनी त्याग केलेला आहे असे समजले जाईल.

जमिनीवर उभी आहे.

ॲड. शशिकांत सवादकर

दिनांक: ०९/०८/२०२५

वर नमुद वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे शिफारस व पुनर्विलोकन करण्यात आले आणि ७ ऑगस्ट, २०२५ रोजी झालेल्या संचाल मंडळाच्या समेत मान्य करण्यात आले. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये मुंबई स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्या

आलेली ३० जून, २०२५ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. ३० जून, २०२५ रोजी संपलेल्य तिमाहीकरिता वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर आणि कंपनीच्य

सही/ मिखील इन्नान व्यवस्थापकीय संचालक व सीईअं

अपोलो फिनवेस्ट (इंडिया) लिमिटेः

(in Lakhs)

108.96

Quarter ended Quarter Ended

30th June 2025 30th June 2024 2,137.38 1,430.81

सीआयएन:एल५१९००एमएच१९८५पीएलसी०३६९९१ पत्ताः ३०१. प्लॉट क्र.बी-२७. कॉमर्स सेन्टर. न्य लिंक रोड. मौर्या हाऊसजवळ. अंधेरी पश्चिम. मंबई. महाराष्ट-४०००५३ संपर्कः ७७००९८६८६१, ई-मेलः info@apollofinvest.com, वेबसाईटः www.apollofinvest.com ३० जून, २०२५ रोजी संपलेल्या तिमाहीकरीता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

अपोलो फिनवेस्ट (इंडिया) लिमिटेड

| | • | | | | (रु.लाखात) | |
|-----|---|---------------|--------------|---------------|-----------------|--|
| अ. | संपलेली तिमाही | | | | संपलेले वर्ष | |
| क. | तपशील | ३०.०६.२०२५ | ३१.०३.२०२५ | ३०.०६.२०२४ | ३१.०३.२०२५ | |
| | | अलेखापरिक्षित | लेखापरिक्षित | अलेखापरिक्षित | लेखापरिक्षित | |
| ۹. | कार्यचलनातून एकूण महसूल | 429.99 | ८०२.१६ | 038.49 | ३०२६.२३ | |
| ₹. | कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपुर्व) | २९३.९७ | 930.80 | ३२६.४५ | ९७९.४१ | |
| ₹. | करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) | २९३.९७ | 930.80 | ३२६.४५ | ९७९.४१ | |
| 8. | करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) | २३१.०२ | 908.93 | 234.23 | ७२१.५७ | |
| ٧. | एकुण सर्वंकष उत्पन्न (करानंतर) | २२९.५६ | 93.69 | २३६.७४ | 094.08 | |
| ξ. | भरणा केलेले समभाग (दर्शनी मुल्य रु.१० प्रत्येकी) | ३७३.१९ | ३७३.१९ | 303.98 | ३७३.१९ | |
| 9. | राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंद पत्रकातील लेखापरिक्षित पुर्नमुल्यांकीत राखीव वगळून) | _ | - | - | ६३६ 0.४६ | |
| ۷. | नेट वर्थ | | | | ६७३३.६५ | |
| ξ. | कर्ज इक्विटी प्रमाण | 0.38 | - | - | 0.80 | |
| 90. | उत्पन्न प्रतिभाग | | | | | |

www.apollofinvest.com वेबसाईटवर च्या वतीने व करित